

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत विभाग प्रमुख , प्रादेशिक कार्यालय प्रमुख व कार्यालय प्रमुख म्हणून घोषित करण्याबाबत..

महाराष्ट्र शासन  
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग  
शासन निर्णय क्र. इबांका २०१८/प्र.क्र.९८/कामगार-७  
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.  
दिनांक : ८ जानेवारी, २०२१.

**संदर्भ :-** १) महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांचे पत्र क्र. आ/मइवइबाकमं/वित्तीय अधिकार/२०१८/३३५३,  
दिनांक २५/५/२०१८

**प्रस्तावना :-**

केंद्र शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार नियमन व सेवाशर्ती) अधिनियम, १९९६ पारीत केला असून त्यास अनुलक्षून शासनाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार नियमन व सेवाशर्ती) नियम, २००७ पारीत केला आहे.

२. इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार नियमन व सेवाशर्ती) अधिनियम, १९९६ च्या कलम १८ अन्वये शासनाने दिनांक ४ ऑगस्ट, २००७ च्या अधिसूचनेन्वये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन केले आहे. केंद्र शासनाच्या इमारत व इतर बांधकाम कामगार (उपकर ) अधिनियम, १९९६ कलम ३ ला अनुलक्षून केंद्र शासनाने दिनांक २६ सप्टेंबर, १९९६ च्या अधिसूचनेन्वये बांधकामाच्या (जमिनीचे मूल्य वगळून ) १% उपकर कर निर्धारण अधिकारी यांनी मंडळाकडे जमा करण्याची तरतूद केली आहे. सदर तरतूदीच्या अनुषंगाने मंडळाकडे जमा झालेला उपकर इमारत व इतर बांधकाम कामगार (उपकर) अधिनियम, १९९६ च्या कलम २२ प्रमाणे मंडळांतर्गत नोंदित बांधकाम कामगारांना मंजूर विविध कल्याणकारी योजनांवर खर्च करण्यात येतो. सदर अनुदान खर्च करण्याकरिता इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार नियमन व सेवाशर्ती) अधिनियम, १९९६ मध्ये विभाग प्रमुख, प्रादेशिक कार्यालय प्रमुख व कार्यालय प्रमुख यांच्या वित्तीय अधिकाराची तरतूद नसल्याने त्यांना विभाग प्रमुख, प्रादेशिक कार्यालय प्रमुख व कार्यालय प्रमुख म्हणून घोषित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन निर्णय :-**

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये खालील तक्त्यात दर्शविलेल्या अधिकाऱ्यांना सक्षम अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.

अ.क्र.	वित्तीय शक्तीचे वर्णन	अधिकाराचा वापर करण्यास सक्षम असलेले प्राधिकारी
१.	२.	३.
१	एखाद्या अधिकाऱ्याला विभाग प्रमुख म्हणून घोषित करणे	सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ
२	एखाद्या अधिकाऱ्याला प्रादेशिक कार्यालय प्रमुख म्हणून घोषित करणे	उप मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ
३	एखाद्या अधिकाऱ्याला कार्यालय प्रमुख म्हणून घोषित करणे	जिल्हा कार्यकारी अधिकारी /उप जिल्हा कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ

२. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या वेबसाईटवर उपलब्ध असून त्याचा संगणक सांकेतांक २०२१०१०८१२४४५८९९१० असा आहे आणि शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( श.मा.साठे )

सहसचिव, महाराष्ट्र शासन

प्रत:-

१. मा. राज्यपाल यांचे सचिव,
२. मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव,
३. मा. विरोधी पक्ष नेता (विधानपरिषद/विधानसभा ) यांचे खाजगी सचिव,
४. सर्व सन्माननीय विधानसभा/विधानपरिषद सदस्य
५. सर्व मा. मंत्री यांचे खाजगी सचिव,
६. मा. मंत्री (कामगार ) यांचे खाजगी सचिव,
७. मा. अध्यक्ष, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई
८. मा. राज्यमंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव
९. सर्व अ.मु.स/प्र.स./ सचिव मंत्रालयीन विभाग
१०. सचिव (कामगार ) यांचे स्वीय सहाय्यक,
११. कामगार आयुक्त, मुंबई/अतिरिक्त कामगार आयुक्त, मुंबई/पुणे /नागपूर/
१२. महालेखापाल-१ महाराष्ट्र (लेखापरिक्षा व लेखा अनुज्ञेयता ), मुंबई
१३. महालेखापाल-२ महाराष्ट्र (लेखापरिक्षा व लेखा अनुज्ञेयता ), नागपूर
१४. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, सर्व सदस्य
१५. उप कामगार आयुक्त, मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद
१६. सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई
१७. निवडनस्ती (कामगार-७)